


(NAAC Accredited by B++)

संवेदना

२०२३-२४



डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा

संपादकीय मंडळ

मुख्य संपादक

प्रा. परमानंद उके

प्राध्यापक संपादकिय मंडळ :

प्रा. स्वप्निल चव्हाण

प्रा. आशिष कातोरे

विद्यार्थी संपादक मंडळ :

वैष्णवी महाजन

वैभव मानमोडे

कविता ढगे

धनश्री गोंडे

शंकर श्रीरामे


प्रकाशक :

डॉ. मिलिंद सवाई

प्राचार्य

रचना :

ऑकार डिजीटल, वर्धा



मुख्य संपादक एवं संपादक एवं संपादकीय मंडळ, वर्धा द्वारा संस्थापित
डॉ. आर्येडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा.

GOALS AND MISSION OF THE COLLEGE / INSTITUTION

1. To provide professional social work education and training to schedule caste schedule tribe and other backward class masses.
2. To provide an opportunity of professional Social Work training and education to rural as well as urban masses surrounding Wardha region and state in India and outside student.
3. To create self reliable self supported and self enlightened youth who will ready to accept social civics responsibility.
4. To prepare professional social worker to dilute the Inter city of social problem and deal with problem scientifically and successfully.
5. To provide social equality through overall personally development of student fraternity through extra circular activities in Association with various society and cultural organisation.
6. To provide a platform to the student by giving them opportunity to face all the challenges of the competitive world with almost utilisation of their potential in various fields

आमचे आदर्श



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आमचे प्रेरणा स्थान



मा. श्री. दिनेशजी सवाई

अध्यक्ष

सुभेदार रामजी आंबेडकर एज्युकेशन सोसायटी, वर्धा

आमचे मार्गदर्शक



मा. डॉ. मिलिंद सवाई

प्राचार्य

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
कार्यालय- प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर
सामाजिक न्याय भवन श्रद्धानंद पेठ, दिक्षाभूमी रोड, नागपूर



Message

I am please to hear that Doctor Ambedkar College of Social Work Wardha is publishing its annual magazine "Sanvedna".

The magazine gives the young and talented writers and opportunity to field intently observe keenly think deeply and there by Express in distinct way.

I am sure the "Sanvedna" will provide a platform to student to sharpen their soft skill and will return the academic activities of the campus and help them in providing possible opportunities to improve their Creative and imaginary writing and Express their own ideas in good form and in different language through this magazine.

I congratulate the editorial team for their efforts and good work in bringing out the college magazine and my best wishes to principal staff and student for this novel.



(डॉ. सिद्धार्थ गायकवाड)

प्रादेशिक आयुक्त

समाजकल्याण विभाग, नागपूर

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
कार्यालय- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा
सामाजिक न्याय भवन सेवाग्राम रोड, वर्धा



Message

I am happy to know that Doctor Ambedkar College of Social Work Vardha is publishing its college magazine "Sanvedana 2022"

The Social Work college and important component of the skin implemented by Social justice and special assistance department one of the best initiative in the annual magazine "Sanvedana" started by college. Due to this annual annuity, Social Work student will get a chance to develop their inner literally still creative urge and encourage them to think and write through this medium.

The college magazine place a significant role in highlighting the achievements and various activities of the Institutions.

I wish the venture good luck and congratulation to all those who have contributed their Idea, through and them thought and them for this magazine

A handwritten signature in black ink, appearing to read "Prasad Kulkarni".

Mr. Prasad Kulkarni
Assitant Commisioner
Social Welfare Department, Wardha



Message

Dear students

"we can always built the future of our youth but we can build our youth for the future"- Franklin the Roosevelt

These words by Franklin the Roosevelt apply describe our aim at Dr. Ambedkar College of Social Work not just providing the quality education by we wish to provide our student of holistic learning experience for life social work is such a learning ground of laboratory where is student get an opportunity to directly interest with society at large hence drive to travel beyond the boundaries of near book.

As Dr B R Ambedkar said, "cultivation of mind should be the ultimate aim of human existence" and we truly follow the path of late down by our four feather feathers it gives pleasure that she is 1993 we have been serving a student mostly comes from down to Don and ruler background and many of them have successfully settle in their careers I consider this and achievement.

Dear student you are the nation builder the agent of change and I wish you all to become a torch Where are principal in shared in our Indian constitution.

"You don't have to be great to start.

But you have to start to be great !!

Best wishes

Dr. Chetna Dinesh Sawai

Director

Subhedar Ramji Ambedkar Education Society,
Wardha

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा

मनोगत

समाजकार्य महाविद्यालयातील भावी समाजकार्यकर्ता म्हणून कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवंत विचार आठवणीचा ठेवा जपता यावा ही इच्छाशक्ति संवेदना या स्मरणीकेच्या निमित्याने साकार होतांना मनस्वी आनंद होत आहे.

महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्य करीत असतांना आपल्याला मिळालेली ही संधी आहे ? ही संधी प्रत्येकालाच मिळेल असे नाही. म्हणून ह्या संधीचा पूर्ण उपयोग करून महाविद्यालयासाठी काहीतरी वेगळे करीत राहावे हा प्रामाणिक विचार सातत्यानने मनामध्ये राहिला आहे. महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घावा. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसीत घावे म्हणजे त्यांच्यात सामर्थ्य, सौंदर्य व संपन्नता प्राप्त करून देणे, बहीरंगापेक्षा अंतरंगाला महत्व आहे. त्यादृष्टीने त्यांच्यात संस्काराचे बीजारोपन करणे, विचारसरणीला दिशा देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सुपुणांना घालना मिळेल. या उपक्रमामुळे सर्जनशील साहित्य निर्मातीकडे विद्यार्थ्यांचा निश्चितय कल घाढेल. विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होईल व महाविद्यालयाविषयी जिव्हाळा निर्माण होईल आणि महाविद्यालयाविषयीच्या संवेदना विद्यार्थ्यांच्या मनात सतत तेवत राहील.

या संवेदना सह विद्यार्थ्यांना भविष्यातील उज्ज्वल वाटवालीकरिता हार्दिक शुभेच्छा.

डॉ. निलीद सवाई
प्राचार्य

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क
वर्धा

सुभेदार रामजी आंबेडकर एज्युकेशन सोसायटी, वर्धा

कार्यकारी मंडळ

अ.क्र.	कार्यकारी सदस्यांची नाव	पद
१.	मा. श्री. दिनेश बळीरामजी सवाई	अध्यक्ष
२.	सौ. विमलताई शंकरराव चाटे	उपाध्यक्ष
३.	डॉ. चेतना दिनेशजी सवाई	सदस्य
४.	श्री. विनायक महादेवराव राऊत	सहसचिव
५.	श्री. अविनाश दिनेश सवाई	सदस्य
६.	कु. नितु तुकाराम भगत	सदस्य
७.	श्री. लोकेश दादुराम सवाई	सचिव

महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद

अ.क्र.	शिक्षक कर्मचारी	शिक्षण	पदनाम
१.	डॉ. मिलिंद ए. सवाई	एम.एस.डब्ल्यु., पी.एच.डी.	प्राचार्य-प्रभारी
२.	डॉ. चेतना डी. सवाई	एम.एस.डब्ल्यु., नेट, सेट,	सहाय्यक प्राध्यापक
३.	डॉ. सुनिता डी. भोईकर	एम.एस.डब्ल्यु., बी.एड., पी.एच.डी. सेट,	सहाय्यक प्राध्यापक
४.	डॉ. गणेश गाडेकर	एम.कॉम. बी.एड., एम.एस. डब्ल्यु., नेट पी.एच.डी.,	सहाय्यक प्राध्यापक
५.	श्री. बी. एन. खेळकर	एम.एस.डब्ल्यु., नेट, सेट.	सहाय्यक प्राध्यापक
६.	प्रा. मोहनिश बी. सवाई	एम.एस.डब्ल्यु., एम. फिल.ए नेट, सेट.	सहाय्यक प्राध्यापक
७.	डॉ. मिनाक्षी एन. कुबडे	एम.एस.डब्ल्यु., पी.एच.डी.	सहाय्यक प्राध्यापक
८.	डॉ. दिपक एस. मगरदे	एम.एस.डब्ल्यु., नेट, एम.ए.एम.फिल, पी.एच.डी.	सहयोगी प्राध्यापक
९.	श्री. घेयशिल पी. ताकसांडे	एम.एस.डब्ल्यु., नेट,	सहाय्यक प्राध्यापक
१०.	डॉ. माधुरी एच. झाडे	एम.ए., एम.एस.डब्ल्यु., एम. फिल., पी.एच.डी., सेट.	सहाय्यक प्राध्यापक
११.	डॉ. विजयता एम. विटनकर	एम.एस.डब्ल्यु., एम.फिल., पी.एच.डी. सेट,	सहाय्यक प्राध्यापक
१२.	श्री. स्वप्नील एम. घटहाण	एम.ए., बी.एड., एम.फिल., सेट	सहाय्यक प्राध्यापक
१३.	श्री. प्रशांत आर. घुलके	एम.एस.डब्ल्यु., एम.फिल., नेट., सेट, एल.एल.बी.	सहाय्यक प्राध्यापक
१४.	श्री. आशिष आर. कातोरे	एम.ए., बी.एड., एम.फिल.नेट, सेट (इंग्रजी)	सहाय्यक प्राध्यापक
१५.	डॉ. विलास एम. वाणी	एम.एस.डब्ल्यु., पी.एच.डी., एम.फिल., सेट, नेट	सहाय्यक प्राध्यापक
१६.	श्री. परमानंद बी. उके	एम.एस.डब्ल्यु., एम.फिल., नेट	सहाय्यक प्राध्यापक

शिक्षकेतर कर्मचारी

अ.क्र.	कर्मचार्यांची नावे	पदनाम	शिक्षण
१.	श्री मुकेश एच. चौधरी	रजिस्टार	बी.ए.
२.	उपाली ए. सवाई	अधिकारी	एम.ए. मराठी
३.	श्री सुधीर डी. लांबट	लेखापाल	बी.कॉम. बी.एड.
४.	संजय डी. गुलहाने	सहा. ग्रंथापाल	बी. लिब.
५.	श्री. सचिन शिवदास मुन	व्या. सहाय्यक	एम.ए., एम.लिब., एम.ए.बी.एड.
६.	लोकेश डी. सवाई	(टंकलेखक)लिपिक	बी.ए.एम.एस.डब्ल्यू
७.	अतुल न. नांदूरकर	(फाईल) कलर्क	एच.एस.सी.
८.	अविनाश डी. सवाई	चालक	बी.ए.
९.	अमोद कुर्जेकर	ग्रंथालय सहा.	बी.ए. सी.लिब
१०.	नितू भगत	ग्रंथालय सहा.	बी.ए. सी.लिब
११.	रूपेश आर. खंते	पहारेकरी	बी.ए. सी.लिब
१२.	श्री प्रदीप देशमुख	वस्तीगृह अधिकारी	बी.ए.
१३.	सुनिल खोडे	ग्रंथालय लिपीक	एम.ए.बी.एड.
१४.	श्री. कैलाश श्री. बडे	शिपाई	१० वी एस.एस.सी.
१५.	श्री. अजय चिंचोळकर	व. सफाईगार	१० वी एस.एस.सी.
१६.	श्री. रूपेश आर. पाटील	सफाईगार	१० वी एस.एस.सी.
१७.	श्री. किंशोर आडे	माळी	१० वी, एच.एस.सी.
१८.	अश्विनी सवाई	ग्र. सफाई	१० वी

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा आदरणीय प्राध्यापक वृंद



डॉ. सुनीता भोईकर



डॉ. चेतना सवाई



डॉ. गणेश गांडेकर



प्रा. मोहनिश सवाई



प्रा. बाबूराव खेळकर



प्रा. दिपक मगरदे



डॉ. मिनाक्षी कुबडे



प्रा. विजयता विटनकर



डॉ. माधुरी झाडे



प्रा. धैर्यशिल ताकसोंडे



प्रा. प्रशांत घुलक्षे



प्रा. रवनिल चवहाण



प्रा. आशिष कातोरे



डॉ. विलास वाणी



प्रा. परमानंद उके

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा

**विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये वर्गातुन प्रथम क्रमांक
पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन**



श्रद्धा चौधरी
बी.एस. डब्लू
(1st & 2nd Sem.)



वैभव मानमोडे
बी.एस. डब्लू
(3rd & 4th Sem.)



जयश्री विरक्तकर
बी.एस. डब्लू
(5th & 6th Sem.)



राजन गावंडे
एम.एस. डब्लू
(2nd Sem.)



पूजा वानेखडे
एम.एस. डब्लू
(4th Sem.)



डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा हार्दिक अभिनंदन

सेट परिक्षा उर्तीण झाल्याबद्दल
विकास भोंगाडे (माजी विद्यार्थी)याचा सत्कार करतांना
संचालक डॉ. चेतना सवाई व प्राचार्य डॉ. मिळींद सवाई

जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत मा. नरुल हसन पोलीस
अधिकारी वर्धा यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक स्विकारतांना
MSW-VI (Sem) चा विद्यार्थी अजय पारवे



डॉ. विजयता विटनकर यांना WSN अवॉर्ड मिळाल्याबद्दल व
NEED TO HELP या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याबद्दल
अभिनंदन करतांना मा. कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी रा.तु.म. नागपूर विद्यापीठ नागपूर

डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा

प्राध्यापक संपादकीय मंडळ



प्रा. परमानंद उके
मुख्य संपादक



प्रा. स्वप्निल चव्हाण
सहाय्यक संपादक



प्रा. आशिष कातोरे
सहाय्यक संपादक



डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा

विद्यार्थी संपादकीय मंडळ



शंकर श्रीरामे
एम.एस. डब्लू (4th Sem.)



धनश्री गोंडे
एम.एस. डब्लू (2nd Sem.)



कविता ढगे
बी.एस. डब्लू (6th Sem.)



शेवंती टोफो
बी.एस. डब्लू (4th Sem.)



वैष्णवी महाजन
बी.एस. डब्लू (2nd Sem.)



संपादकीय....

प्रिय वाचक हो

विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या हिताने भृत्यालयाचे वर्तीने नेहमीच विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते त्याच्यात एक आव झूळजे संवेदनां वार्षिक अंक होय विद्यार्थ्यांना साहित्यिक दृष्टिकोन विकसित करण्याकाठी व लेक्डन कौशल्य यावर अब देण्याच्या उद्देश्याने भृत्यालयाच्या वर्तीने दबवण्याची वार्षिक अंकाकडे वार्षिक अंक प्रकाशन केला जातो शैक्षणिक सत्र २०२३-२४ या वर्षाच्या संवेदना हा वार्षिक अंक प्रकाशित करताना युद्ध क्षेत्र आनंद होत आहे प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे प्रत्येकाची अंगी विविध गुण व कौशल्य असतातच कलागुणांना वाव मिळण्याकाठी व मनातील आवाना क्षमदाच्या लेक्डनाच्या साहाय्याने सर्वक्षमीक प्रभाट करण्याच्या कार्य वार्षिक अंक करकंपाने होत असती साहित्य हा समाजाचा अविभाज्य आव असल्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या संकट अडचणी समक्ष्या समाजातील प्रश्न तक्ते सामाजिक घडामोडी याविषयी विद्यार्थी लेक्डन कौशल्याच्या माईयमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो विविध प्रकाशने लेक्डनातून विद्यार्थ्यांची वैचाकिक पातळी व समाजान आत्मविश्वास वाढीस लाभाती करीता, काढून्या, नाटक, वैचाकिक लेक्ड, आत्मचक्रित, आत्मकथन, चक्रित हे व्यक्तीला बोलके आणि आपलांसं करते व या सर्व बाबीमुळे विद्यार्थी वैचाकिक दृष्ट्या परिपक्व सक्षम बनविणे हा देक्डील वार्षिक अंक तयाक करण्याच्या प्रथम उद्देश असती सामाजिक विकासात युवकांचे योगदानाचे भृत्यव लक्षात घेता सामाजिक जागृतीची संवेदना ही विद्यार्थी जीवना पासून वाबविणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे भत तिचाक वर्तन समाजाप्रती संवेदनकील होणाक नाही तोपर्यंत समाज जागृतीची आवाना विद्यार्थ्यांमध्ये तेवणाक नाही याचाच अर्थ विद्यार्थी हा संवेदकील असावा त्याला चांगल्या वार्फट अंदला फक्क कळावा तक्ते त्याचे झान वर्तन कार्य हे समाजहित देश हिताचे असावे हाच प्रयत्न भृत्यालयाचा असल्याने विद्यार्थ्यांच्या आवाना व लेक्डन कौशल्याच्या प्रकाशित होणाऱ्या वार्षिकअंकाला संवेदना हे अनुक्रम नाव देण्यात आले या वार्षिक अंकातून भृत्यालयात बाबवले जाणाके विविध उपक्रम क्षेत्र कार्य, कार्यक्रम, संशोधन शैक्षणिक अष्टययन, वेळा काढीय कैवा योजना, शामीण शिक्षीक, पर्यावरण, विभाग, संकूच्या भेट, विविध विषयांवरील व्याकल्यान, गुणवत्तांदाकक विद्यार्थी कविता, लेक्ड, लिलित लेक्ड, सुविचार, नाटक, इत्यादी माहिती या अंकातून प्रक्षिद्ध करण्यात आली

आहे.

महाविद्यालयाची कोणतीही जबाबदारी पाक पाडताना ज्यांच्या प्रेक्षेतून व प्रोत्क्षाहनामुळे कार्य करण्याचे बळ मिळते असे संक्षेचे अद्यक्ष आद्यक्षीय दिनेशाजी सराई काहेब व संचालक डॉ चेतना सराई भेंडम यांचे भी आभार मानतो सरेदना हा अंक आपल्या हाती देताना संपादकीय मंडळाचे भाष्टे सहकारी सदक्य प्रा. कविल चव्हाण व प्रा.आश्विष कातोरे तसेच सर्व क्षिळक वृद्ध क्षिळकेताक कर्मचारी यांचा आभारी आहे.

सुंदर मुक्तपृष्ठ छपाई बांधणी कक्षन देणारे ओँकार डिजिटल प्रिंटर्स यांचेही आभार
महाविद्यालयाचे प्राचार्य तथा वार्षिक अंकाचे संपादकीय प्रभुक्त डॉ मिलिंद सराई यांनी
वार्षिकांक समितीचे प्रभुक्त मुहूर्ण जबाबदारी कोपवून जो तिश्वास ढाकतवला त्यांच्या
मनःपूर्वक आभार.



प्रा. परमानंद उके
मुख्य संपादक



अनुक्रमणिका

<u>शिर्षकाचे नांव</u>	<u>लेखक / कवी</u>	<u>पान क्र.</u>
हमारे संकल्प को पूरा करने का रहस्य.....	शेवंती टोपो	४
जगावं तरी कसं	कोमल जनगाडे	५
खरी मैत्री	कोमल जनगाडे	५
कॉलेज अनुभव	प्रिया राजूरकर	६
आजच्या जगातील मुले व दुरध्वनीचा वापर	धनश्री दि. गोडे	७
तुझी तू रहा	अंजली मांडवकर	९
आजची रऱी सुरक्षित आहे का ?	पायल राऊत	१०
महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ	मंजू वासनिक	१२
पख फुटले पाखरा	निकिता दुर्गे	१३
संघर्ष	निकिता लोखांडे	१४
करावे असे काही	पायल राऊत	१४
क्षण	शितल मोडक	१५
आई वडील आले माझ्या वाटचाला	पायल डाहरे	१६
आठवण	पायल डाहरे	१७
तर BSW कर	परमानंद उके	१८
मतदान हा माझा हक्क	रिना जगताप	१९
गुरुजी	कोमल परचाके	२०
विद्यार्थ्यांनी समाजकार्याची ..	जयश्री विरुटकर	२१
शब्द.....	वैशाली नगराळे	२१
अस्तित्व.....	वैभव मानमोडे	२२
गोव्याचा समुद्रकिनारा	पूजा वानखडे	२२
शेतकरी राजा	दिव्या जी. गव्हाळे	२३
अपयश आणि यशाच्या संघर्ष	प्राची काकडे	२४
शैक्षणिक अभ्यास दौन्याचा अनुभव	शंकर श्रीरामे	२५
छायाचित्रे		२७

हमारे संकल्प को पूरा करने का रहस्य

हम हर वर्ष नया काल का पर्दा उठते हैं हर काल का आवश्यकी सभाह सबके चुनौती पूर्ण होता है चाहे हम इसे पक्षिदं करें या ना करें हमें किसी ना किसी तका क्रुद्ध को छोड़ और छोटे संकल्प की याद दिलाते हैं जो हमने पुरे काल में किये थे क्राकक्राक काल के पहले दिन यदि हमने लक्ष प्राप्त कर लिया है तो हम अपनी उपलब्धी पर संतुष्ट और गौरवीत हैं लेकिन हमें को अधिकांश लोक उन लक्षों पर प्रतावा होता है जिने हम हासिल करने में असफल रहे ऐसा हमारे काथ दर काल हो सकता है जो वादे हम क्रुद्ध को करते हैं वो निश्चय नहीं जो संकल्प हमने बड़ी उत्साहाके की, उसे हम चुपचाप छोड़ दिये मेंके काथ यही हुआ है जब मैं जेट में भारतीय महाभारत के बाके में ब्रोला तो मुझे एक कहावत मिली जिसने मैं द्यान की चिड़िया औतिक औतिकता कहती है हमेशा अपने वादे निश्चाओं लेकिन बुद्धी केरही है कभी वादे भत करोंकि आप केवल तर्मान क्षण को जानते हैं आप नहीं जानते की अविष्य में चीजे कैकी होगी बांधती है बुद्धी तुम्हे मुक्त करती है,

हम बुद्धिमान हैं तो हम क्रुद्ध को हर तरह के वादे करने में जलदबाजी नहीं करेंगे लक्ष तय करते समय हम इस बात पर ठोक विचार करेंगे हम उन तक पहुंच पायेंगे या नहीं जब महान वैज्ञानिक थॉमस काल्वा एडिक्सन का सबसे पहले प्रकाश बल्ब का आविष्कार करने के बाद काल्हात्कार लिया था तो काल्हात्कार कर्ता ने उनके पूर्छा की क्या वह नियांने बाक असफल होने के कारण निकाश थे उन्होंने का मैं निकाश नहीं था हलकी मैंने तरीके ब्रोल ब्रोजे जिसे एक बल काम नहीं करेगा हम यह कहावत जानते हैं असफलता सफलता की कीढ़ी है

हम छोटा बच्चा को देखते हैं वह पहले बेटा और फिर धीरे को बढ़ाड़ होने की कोशिश और बाद में चलने का प्रयत्न करता है । वह बाक बाक नक्काश भी दुवारा उठकर चलने का प्रयत्न करता है वह हाक नहीं मानता है और अंत में वह चलने में सफलता प्राप्त करता है

इसीलिए जब हम अपने संकल्प को पूरा करने में असफल होते हैं तो आईए क्रुद्ध को निकाश ना करें यदि हम असफल होते हैं तो हमें एक छोटा बच्चा के समान आशाकर्त्ता भृक्षुक करना चाहिए । यदि हम अपने संकल्प को पूरा करने में विफल करने कहते हैं तो हम निकाश नहीं बल की धीरे करने कर अपने आप पर विश्वास करते हुए ढूँढ़ संकल्प लेते हुए सफलता को प्राप्त करें हेतु अपने कदम को आगे आगे की ओर बढ़ाई जिसके की आप अपनी संकल्प को पूरा करने में सक्षम हो सकें ।

शेवंती टोपो
BSW 4 Sem

जगावं तरी कसं

छोटक्सं आयुष्य जगावं तरी कक्सं
 चांगली माणक्सं कोणती
 वाईट भाणक्सं कोणती
 ओळखावे तरी कक्सं
 जंगे भुलवणाक हे आयुष्य,
 जगावं तरी कक्सं
 आता विचाक एकच पडतो
 जगावं तरी कक्सं...

कोमल जनगाडे
 MSW 2 sem

खरी मैत्री

कदवी मैत्री मृणजे काय ?
 त्या काठी क्षाढक अपुके आहे
 जगातील क्षर्वात सुंदर नातं मृणजे मैत्री...
 जिथे कुठलां नातं कराचा नक्ताना निक्नार्थिणे
 मिभवून नेणाक नातं मृणजे मैत्री ...
 कद्दी कडवणाक आणि तेच मित्र जवळ येऊन क्षिट्या
 देऊन क्रांत करणाक ती मृणजे मैत्री ...
 कद्दू नको सर्व काही ठीक होईल असं मृणून मृणून दुःख
 विकवायला लावणाकी ती मृणजे मैत्री ...
 कागामध्ये ही प्रेम असतं
 याच भोठं उद्धारूण मृणजे मैत्री ...
 तुळ्याक्साठी काय पण असं मृणून सर्व काही न
 कळत ठीक करणाक नातं मृणजे मैत्री ...
 मी आहे ना मन टेळक्सान नको येऊ काही पण झालं
 तरी एका हाकेत धावून येणाक, असं नातं मृणजे मैत्री ...
 काही प्रॉफ्लॉम झाला तक आम्ही ही तुळ्याक्सोबत आहो
 असा आधार देणाक नातं मृणजे मैत्री ...
 हीच ती कदवी मैत्रीण....

कोमल जनगाडे
 MSW 2 sem

कॉलेज अनुभव

परिचय असे म्हणतात की कॉलेज तुम्हाला आयुष्या घराचा अनुभव देतात पण मी असा युक्तिवाद करते की आमच्या कोशाळ वर्कव कॉलेज म्हणजेच डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ कोशाळ वर्क वर्द्धा येथे आयुष्या घराचे अनुभव भिन्न क्षक्तात जे मी या गेल्या पाच वर्षात दोतली मी एम एम डब्ल्यू अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असून वर्द्धेच्या कोशाळ वर्क महाविद्यालयात माक्टर डिग्री घेत असताना घालवलेल्या माझ्या आठवणी ज्या मी माझे गुकर्या भाऱ्ये भित्र मैत्रींना यांच्याकोबत मी या पाच वर्षाचा प्रवास मांडला आणि यात कदूप काढी नवीन गोष्टी मला शिकायला भिळाल्या.

कर्वात प्रथम मला माझ्या कॉलेजमध्ये माझ्या गुकर्याकिंवृत्त कटेज डेकिंग काय असते, आत्मविश्वास, जिद्द, नवनवीन अक्षा या कर्व गोष्टी शिकायला भिळाल्या, असलेल्या आणेल्या संकटावर भात कक्षन कमोक कक्ष जायचं आणि प्रयत्नकील असणे या कर्व गोष्टी शिकायला भिळाल्या मला कांग्रे संयोगाचे महत्त्व काय असते हे शिकतिले व्यवहारिक दृष्टिकोन, आपण जीवनाचे वेअवेगळे दृष्टे असे शिकायला पाहिजे गेल्या पाच वर्षात मी अभिभानाने कांग्रे शक्ते की प्रत्येक अनुभव परिक्रियाती किंवा टप्प्याटप्प्याने मला शिकवीत घेला महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक गोष्ट सुचवते ती म्हणजे संयम आत्मविश्वास जिद्द आकाकात्मक विचार इयोग निश्चिती या कर्व गोष्टी कदूप महत्त्वाचे आहे ज्या मला माझ्या कॉलेजमधून शिकायला भिळाल्या विषयाबद्दल माझे प्रेम वाढवणारी एक गोष्ट म्हणजे दिलेल्या व्यवहारी असाफ्नमेंट बाहेकील जगात केवळ किंद्रांतिक झान केवा देत नाही तर व्यवहारी कौशाल्य सुद्धा ठोतो जेव्हा तुम्ही कदून्या अर्थाने जगात पाऊल ठेवतात मला माझ्या कम्पट झोन मधून बाहेक ढकलण्यात आले आणि त्यामुळे मला माझ्याकडे असलेल्या प्रतिभा आणि कौशाल्याचा क्षीर्ध लागला आजपर्यंत माझी कामाजिक कौशाल्य वाढवण्यासाठी मला मदत केल्याबद्दल मी महाविद्यालयाची क्रूणी आहे एक महत्त्वाचा घडा मी सुकवातीला शिकली तो म्हणजे आलेली संघी कंधी रामादू नका प्रत्येक पाऊल हे शिकण्याचे ठिकाण आहे प्रयोग करण्यास आणि प्रयत्न करण्यास घाबळ नका कॉलेज जीवनात कर्वात महत्त्वाची म्हणजे मैत्री विना मजाच घेऊ शकत नाही आणि मैत्री ही मदतीक्ष नेहमी आपल्या कोबत असते.

प्रिया राजूरकर
MSW IV Sem.

आजच्या जगातील मुळे व दुरध्वनीचा वापर

आमच्या जगातील मुळे व दूरध्वनीचा वापर क आजच्या जगाचा आढावा घेतला तक आपल्याला कभोवताल अनेक कम्बळ्यांच्या अडीमार्द दिवस असते त्यातल्या त्यात आपल्या कर्तांनी कम्बळ्या म्हणजे लहान मुलांच्या भोबाईलचा वापर हा द्रूप प्रमाणात वाढत आहे आताच्या युगातील लहान मुळे म्हणजे भोबाईलच्या अद्यिन एवढे खेळे आहे की लहान मुलांचं क्राणं पिणं बक्षणं कर्व भोबाईलच्या वापरामुळे बिघडत चालला आहे त्याचा परिणाम लहान मुलांवर प्रत्यक्ष होऊन काहिला आहे आपल्या कमाजात किंवा कुटुंबात लहान मुलांना बद्रेळण्याचे काळज म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचे भोबाईल हे बनवून दिले आहे भोबाईलचा जाकृत वापरण्यामुळे थकवा ताण आणि चणी भोठचा प्रभाणावर आढळती काही प्रभाणात तक अनेकांना मानविक आजाव कुद्धा निर्माण झाले आहे आपली बौद्धिक क्षमता भोबाईलचा अतिवापरामुळे झोपेचे आन काहत नाही हजूहजू झोपेची वेळ मुठते आणि कषी कात्री अपकाव्री झोप येते तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात माणूस जितका क्वतःचा फायदा बघतो तितकाच त्याच्या आहारीं जातीय आणि त्यातच अर म्हणून भोबाईलचा अतिकेक वापर कलन काकीकावर अपाय कलन घेतोय भोबाईलच्या अतिवापरामुळे कानांवर व डोळ्यांवर दुष्परिणाम होत आहे याक्षिवाय काकीकिक थकवा जाणवत आहे यासाठी भोबाईलचा अतिवापर कभी करणे नकजेचे आहे, दैनंदिन जीवनातला भोबाईल हा अविभाज्य घटक बनला आहे कमाजातील भाहिती मिळवणे हे जकी भोबाईलचे प्राथमिक व मूळ कार्य असले तकी भोबाईल या दोन गोर्टीसाठी कभी आणि इतक अपायकावक आहे हे कर्वजण भोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणांना बळी पडत आहेत कानावर होणाके भोबाईलचे दुष्परिणाम कषट्याची तकणांभद्रील वक्तुक्षिधती, अकी की उक्ताचा वेळेस जेवण चुकलं तकी चालेल पण भोबाईलच्या डाटा किचार्ज कंपू नये म्हणजे झालं आपण ऐकलेले क्राड मेंदूकडे जातात आणि पकत मेंदू ने क्यूचना दिल्या की आपण बोलतो तके पाहिले तक या क्रियांना वेळ फाक जाकृत असती पकंतु भोबाईल भद्रून उत्पन्न होणाके इलेक्ट्रॉनिक तकंग यामुळे कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो पर्यायाने ऐकू कभी येते आपण क्षतत भोबाईलवर बोलल्याने काना जवळील आग गरम होतो आणि त्यामुळे कान दुखणे ऐकू कभी येणे या कम्बळ्या उद्भवतात आता तक काहीना कात्रभव कानाभद्रे हेडफोन लावून गाणे ऐकण्याची कावय असते याक्षिवाय त्यांना झोपच येत नाही हेडफोन भद्रून येणाऱ्या क्षततच्या करकशा आवाजामुळे गिलोया, गिलोयामा, ब्रेन टच्युम्ब, याकाकवडे आजाव होतात डोळ्यांवर काय परिणाम होतात भोबाईल वापरामुळे जके दुष्परिणाम काकणावर होत आहेत तकेच दुष्परिणाम हे डोळ्यांना देवढील आहेत आता हळीच्या युगात नवीन ट्रेन वाढत आहे वेळ

किंवीजचा कांधाकणता एक तेब किंवीज पाच ते आठ तास मुळे काहते ची कचना कुतुहल वाढवणारी असते याक्षिवाय कात्री अंद्याकात भोबाईलचा वापर करणे अपायकावक आहे भोबाईलच्या अतिवापवामुळे माणूस नव्या तंत्रज्ञानाकोषतच नवनवीन व्याधीना आमंत्रण देत आहे भोबाईल मुळे क्षाकीकिक मैदानी ब्रेल बंद झाले आहेत त्याच्याच परिणाम म्हणून कातत भोबाईल पाहिल्यामुळे मुलांच्या चेहन्यावकील ताण वाढला आहे भोबाईल फाक जवळ घक्कन पाहिल्यामुळे डोक्यांचा त्राक्ष होतो क्षिवाय आता कर्वच लघान मुलांचे ऑनलाईन क्षिक्षण प्रणालीवकन क्षिक्षण चालू आहे त्यांनी कातत भोबाईल भृष्टये पहात काहू नये भोबाईल भृष्टये विक्रीष्ट अंतर ठेवून पहावे अशून मधून डोके बंद करावे पाणी जावत प्यावे नेण्या दिवक्षांभृष्टये कोकोना काळात लघान मुलांना तक क्षाळा भाहाविद्यालय बंद असल्याने मुलांचे ऑनलाईन क्षिक्षण मुळे झालं बाहेकचे ब्रेल बंद झाल्याने अगदी लघान मुनंही ताकंताक भोबाईलवर ब्रेल ब्रेल लागले कार्टून, गेम, कोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म अव्या भनोकंजनाच्या नवीन क्षाद्यांची मुलांना क्वरय लागली क्कीन टाईम वाढल्यामुळे मुलांचा भानविक आकोर्यावर काय परिणाम झाला आहे तुमच्या मुलांनाही भोबाईलची क्वरय लागली आहे का ? त्यांच्याक्षी कंवाद कभी झालाय का मुलांभृष्टये एकटेपणा वाढला आहे का ? अव्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात केला आहे व आमोर पण कवणार आहेत मुलांच्या भानविक आकोर्यावर काय परिणाम झाला आहे क्वाजात वापरत असताना कुटुंबातील अनेक लोकांच्या त्यांच्या घकातील अनेक पालकांच्या तकाकी असतात की घकात एकत्र काहत असून कुद्धा मुलांकडे आमच्याक्षाठी वेळ नाही आहे लघान मुळे अक्षी की मोठी एकतर्की भोबाईल फोनवर असतात किंवा ऑनलाईन गेम आणि लॅपटॉप भृष्टये व्यव्हा असतात मुलांकोषत आमच्या कंवाद कभी झाला आहे एवढेच नाही तक ते पुढे कांगतात उक्तादी भोष्ट भनाक्काकदी झाली नाही ही मुलं प्रचंड चिडचिड करतात लघान मुलांना तक जेवणाक्काठी ही भोबाईल हातात द्यावा लागतो भेटीआठी कभी झाल्याने मुलांभृष्टये एकटेपणा वाढला आहे अक्वक्षथता भीती डिप्रेशन वाढले आहे आदी मुलांना काही वेळाक्काठी भोबाईल हातात भिक्त होता क्षाळा भाहाविद्यालय कलाक्षेक्ष मैदानातील ब्रेल यात मुलांचा वेळ जात होता पण घनी बक्सून मुलं भोबाईल क्कीनच्या अत्यंत जवळ गेले आहेत पण यामुळे प्रत्यक्ष माणकाक्षी ते दूर होत असल्याचे चित्र आहेत तकण मुलांभृष्टये याचे आणवक्ती वेळाले परिणाम दिल्लून येत आहे कोशल मीडियाची प्रचंड क्वरय असणे फेसबुक आणि इंक्टाग्राम वर क्वतत वेळ घालवण अनोक्कदी मुला-मुलीची ऑनलाईन मैत्रीण अक्षी काही अनुभव पालकांना येत आहे मुलांना भोबाईल दैवजी पर्यायी कंकाणीन देऊन पहा त्याच्या वेळी ऊर्जा योव्या ठिकाणी ब्रेल छोर्ल अक्षी पर्यायी उपलब्ध कवा पण तकीही भोबाईल क्षिवाय मुलं काहत नक्तील कात्रभव झोप येत नक्तेल आक्रमक होत असतील तक मुलांना उपचाकाची गवज आहे माणूस उपचाक तळ म्हणजे औषध अक्षी नाही तक केवळ

कौन्किलिंग कंभुपदेशाने मुलांना कमजावणे शाकय होते फोन किती प्रभाणात केडिउशन सर्जिकल कवतात झेल फोन इलेक्ट्रोमेक्सिटिक क्षेपेक्ट्रमच्या केडिओ फ्रिक्वेन्ची चौथ्या पिढीचे झेल फोन दू जी थी जी फोक जी दू पॉर्फट क्लॅवन वाकंवाक वाकंवाक श्रेणीमध्ये केडिओ फ्रिक्वेन्ची उत्कर्जित कवतात पाचव्या पिढीतील ५ जी झेल फोन ए टी जी एच झोड पर्यंत वाकंवाकता वापकण्याची अपेक्षा आहे आता मी झवय कमी कवत अकाताना पालकांना मुलांच्या भानविक आकोर्ड्यावक परिणाम छालव्याचे आढळून येत आहे.

धनश्री दि. गोडे
MSW I Sem.



कुणी नक्लं तवी चालेल
तुझी तू कहा
हक्क जेव्हा ओट हक्कतील
कड जेव्हा डोके कडतील
हक्कव्यावक आणि अशुंदक
तुझी कत्ता ठेवून काहो
कोणी नक्लं तवी चालेल
पण तुझी तू कहा
येतील लाकड कंकटे
तू हक्क पुढे जा
कोणी नक्लं ही तुझ्या बाजूने
कायम तुझी तू कहा
कितीही वाईट परिक्षिधती आली
तवी त्याला क्षमोरे जा
नेहमी कंयम कहा
कुणी नक्लं तवी चालेल
पण भाव्र कायम तुझी तू कहा
लोक काय म्हणतील या भोईला
विचार न कवता तू तुझी जगत कहा
कुणी नक्लं तवी चालेल
तुझी तू कहा !

अंजली मांडवकर
MSW IV Sem.

आजची स्त्री सुरक्षित आहे का ?

आज २१व्या क्रातकात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मजल माकली आहे आणि हे कौतुकाक्षयद आहेत ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून काजका केला जातो ८ मार्च १८५७ या दिनी न्यूयॉर्कमधील क्रिलाई कामगाव असलेल्या महिलांनी कामातल्या क्रोषणाविकद्द आवाज उठवला आणि पहिल्यांदा या क्रियावर उत्तरान क्वतःच्या हक्काक्षाठी संघटित झाल्या आणि तेव्हापासून हा प्रेरणादायी दिवका जागतिक महिला दिन म्हणून काजका केला जातो.

क्वांती मुत्तीकाठी पहिले पाऊल गौतम बुद्धांनी उचलला. त्यानंतर महात्मा ज्योतिशक्कनकिंवण दाकवली. पुढे कमाजात क्रियांना कमानतेने वागवली जात नाही म्हणून डॉकटर बाबाक्षाहेब अंबेडकर यांनी कायदेशीकृत हक्क आणि अधिकार मिळवून दिले पण एवढे अजूनही आजची क्वांती सुकाढित आहे का प्रत्येक क्वांती एक मुलगी बहीण सून आई वहिनी मैत्रीण आजी या कर्त भूमिका क्षमत्याकात्या पाक पाडली क्रिंकित असो की अक्रिंकित ही संक्षाकातली किंवा व्यवहारातले प्रश्न सुटकीनिकी क्षोडवते आयुष्यभक्त पूर्ण हाक संभाळणाकी अृहिणी क्षमत्याक्षाठी कंचकर जेवण बनवणाकी अळूपूर्ण विकाशाचे इडे देणाकी सात्रित्री संक्षकाक देणाकी आई पतीला साथ देणाकी अद्यागिनी घकात तील आनेल्या संकटाला सामोरे जाणाकी क्रिंकिका अक्षी वेगवेगळ्या जबाबदार्या ती क्षमत्याकात्या पाक पडतील आजची क्वांती म्हणजेच आयिका लता भंडोकाकक, पंतप्रधान इंदिरा नांदी आयपीएस अॉफिसक किंवण छेदी, कल्पना चावला, अकोलिंबा किंवा यांनी दाकवून दिली आहे की कोणत्याही क्षेत्रात क्रिया माने नाही पण क्रियांना हवा तका मान समान प्रतिष्ठा मिळत नाही त्यांच्या वाटेला येती तो फक्त अपमान अपमान आणि फक्त अपमानच....

पूर्वीच्या काळाभृत्ये क्वालीला वयात येण्या असौंच तिच्या विवाह कंपण्यात यायचा बाहुल्याचा द्वेष भांडला ऐवजी आयुष्याचा द्वेष भांडला जायचा. हुंडा न दिल्यामुळे काक्षकची टीमणे मावायचे तिला जिवंतपणी मरण या त्यांना ओगावे लागायच्या आता जग जवी बदलली ओढ असली तवी पण या गोषी बदललेल्या आहेत का? बालविवाह हुंडा या काकवृत्या गोषी अजूनही थांबल्या नाहीत किती क्रिया या त्राक्षाला अजूनही बळी पडत आहे.

एक संक्षेप महाले वचन आहे

यत्र नार्थक्तु पूज्यते

कमळे तत्र दैवता

याचा अर्थ जिथे क्रियांना आदक दिला जातो आणि पूजले जाते तिथे दैवाचे कथान असते पण या कमाजात अजून सुद्धा क्रियांना मान आदक दिला जात नाही मंदिरात जव्हे

काली माता लक्ष्मी दुर्गा माता पूजन्या जातात पण त्यांचे कप घोडक आलेली कबी फक्त विटंबना झाहन करते याला काकण कोण कमाज की कबी मुलगा वंशाचा दिवा मध्य मुलभी पकवयाचे धन का मानले जाते आणि जब कबीने पुढाकाव घेतला तब ती आपला केवळ कापडासुप होईल आणि एक एकाचा तबला वाजवल्याविवाय काहणार नाही आजची कबी ही विकाशणाच्या प्रभावाने ताकदवान झाली आहे ती चाक भिंती ओलांडून घकाबाहेक पडली तरी पण ती सुविहित आहे का ? आज कबी पुकष कमानता मानली जाते पण तिला तो आदक भिळतो का आजही काही कढी परंपरांमध्ये गुरुफडत आहे आज मी प्रत्येक क्षेत्र पादकांत करताना दिक्षते पूर्वी चूल आणि भूल करणारी कबी आज त्या जबाबदार्या क्षांभाकून देवकील आर्थिक क्षेत्रात क्वंबीक उभी आहे पण ती क्रवच क्वतंत्र आहे का असा प्रश्न पडतो आज पुकषाच्या विषारी नजका बालीके पासून वृद्धांवकही त्याच्या होताना दिक्षतात गर्दीत कमाजात क्षाळेत नातेवाईकात आज एकटी कबी असेल तब ती क्रवोक्रवच सुविहित आहे का नोककीच्या ठिकाणी लोकलभाष्ये अपवाची प्रवास करणारी कबी सुविहित आहे का ? तब क्षेत्री नाही हेच उत्तर आपल्याला भिळते ज्या किंविंना घकातून पुकषी कथान आहे त्या मुलीला कोडल्या तब परी तक्त्या विधवा उकाकी काहणार्या ज्या अनाथ बालिका अशा किंविंचे जिव द्योकयात आहे पण त्या घाबकतात मृणून पण असेल मृणा पण ही क्षत्य परिक्षिती नाकाकता येणार नाही. ज्या किंविं याही परिक्षितीत ताठ मानेने उभ्या आहे त्यांना कमाज नारे ठेवतो पकत कबी ही जात्यात भिंतीत असते असे मृणतात तिच्यावर टीका केली जाते पण कबी ही घाबकते ते फक्त पुकषांना हे कदू क्षत्य नाकाकता येणार नाही आज बाहेक कमाजातून तिला अनेक हक्क भिळाले आहेत भिळाले नाही तब ते तिने ते भिळवले आहे.

पण आज देवकील बहुतेक घकात पुकष कंता चालवतात घकातील काही भृत्याचे निणिय मध्ये आजही काही कुटुंबांमध्ये किंविंचे भत विचाकले जात नाही तिला योग्य तो कनमान भिळवणे आवश्यक आहे तिने क्वतःच्या छंदात क्वतःला कमावून घेतले तब ती जाकत आणि चांगले आक्रीम्य प्राप्त कर्क क्षकते निकोमी हक्कतभुक्त आणि क्षांत कबी घकाचे वैभव असते अशी नवकी मृण करायला काही हक्कत नाही

महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ

महात्मा फुले यांचे कंपूर्ण नाव महात्मा ज्योतिकाव गोविंदकाव फुले होते जन्म १९२७ काली झाले महात्मा फुले क्रामाजिक चळवळीचे आद्य प्रणेते होय गेल्या ७०-८० वर्षांमध्ये महाकाढ्याचे क्रामाजिक क्रमतेकाठी आणि न्यायाकाठी अनेक चळवळी झाल्या या कर्व चळवळी चे उद्घाते म्हणून त्याचे जीवन कार्य उपर्युक्त ठेकले आहे इ. क. १८७३ काली महात्मा फुले यांनी क्रत्यक्षीष्ठक चळवळ कुक केली मानवी क्रमता हेच क्रत्य आहे या क्रत्याला क्रीड्याकाठी बाहेक पडलेला क्रमांज म्हणजेच हा क्रत्यक्षीष्ठक क्रमांज होता या चळवळीकाठी महात्मा फुले यांच्याकोबत खेड्यापाड्यातील जनता भोरेच्याप्रभाणात त्यांच्याकोबत वाढलेली होती चळवळीमुळे खेड्यापाड्यातून क्रामाजिक क्रमतेची आणि शिक्षण प्रकाकाची नवीन लाट निर्माण झाली पुढे नंतक डॉ. बाबाकाहेब आंडेकक यांच्या नेतृत्वाक्वाली अक्षपृष्ठयता निराकणाची भीठी चळवळ कुक झाली महात्मा फुले यांनी क्रत्य काय आहे ते कक्षाप्रकारे क्रीड्याले पाहिजे हे क्रमांजाठी तळाभाळीतले जनतेला क्रीड्यून दाववून दिलं क्रत्याचा क्रीड कक्षा लागतो याचे जिवंत उदाहरण महात्मा फुले यांनी शिवाजी महाकाजांनी क्रमाई क्रीड्यून काढली त्यानंतर त्यांच्या जीवन चक्रित्रावर कानका पोवाडा लिहिला आणि तेव्हापासून शिवाजी महाकाजांची कढकी जयंती कुक करणारे महात्मा होय हे त्यांनी खिळू कलन दिली शिव्यांना काळा कक्षी असते शिक्कवण देणारे ज्योतिबा गोविंद फुले होय. यांनी त्यांच्या पतनीला शिक्षण दिले त्यानंतर कर्व जगात शिक्ककांच्या दर्जा भिळवून देणारे पहिले शिक्कक ज्योतिकाव फुले आणि पहिल्या शिक्किका कावित्रीबाई फुले कढकी मानकक आहेत आपल्याकडे कढका शिक्कक दिवस हा ज्योतिकाव फुले यांच्या नावाचा व्हायला पाहिजे परंतु ते चुकीच्या व्यक्तीच्या नावाने होतो हे कवतःच्या भनाला वेदना देते आज कुद्धा वर्ण व जतीभेद या मताचे लोक आपणाक दिक्कून येतात ज्योती कावाचे अनेक गंथ प्रक्षिळू झाले त्यांचे पुढील प्रभाणे नावे आहेत गुलामिकी क्रीतकन्यांच्या असूड महात्मा फुले आणि क्रत्यक्षीष्ठक चळवळ शिवाजी महाकाजांच्या जीवावर पोवाडा अंगावर काटे येणारी त्यांची एक महान गोष्ट अक्षपृष्ठयांना पाणी देणे ते पहिले मानककी व कर्वाना न्याय भिळवणारे नेहमी चळवळीतून काम करणारे ज्योतिकाव फुले हे जनक ठेकले, महात्मा फुले आवना व्यक्त करताना म्हणतात कर्वाचा निर्मित एक दृश्य त्याचे अय मनी दृश्या कर्व न्यायालय वक्तूना उपभोग घ्यावा आनंद ककावा आंडू नये धर्मकाज्य भेद भानावी नकावी महात्मा फुले यांनी क्रमांजाठी केलेली कामिकी तीन जुलै १८५१ पुणे येथे भिडे यांच्या वाढ्यात मुलीची पहिली काळी काढली / १८५५ तृतीय कृत्तन नाटक लिहिजे आतापर्यंत प्रकाशित झाले नाही १८६४ पुणे येथे कवतःच्या

घरात अनाथ बालकाम झुक्क केले २३ ऑप्टेंबर १८७३ कल्याणीद्विक अभाजाची कथापना हे
अर्द्ध ज्योतिकाव गोविंदजी फुले यांचे आहे चक्रित्र आम्हाला अभ्यासाला व वाचण्यात मिळाले
मी व आळया अभाजाला भाव्यतानं संभजते.

मंजू वासनिक
MSW II Sem.

पंख फुटले पाखरा

पंख फुटले पाखराला
उद्या भिडेल अगानाला
आज आहे नादान पाखरक
उद्या होईल पक्क्याचं लोकल
अग घेतीया द्याव
तो बघुनी आकाशाचा घेक
उंच उंच घेलीया झोप
पण नाही अजून घरटेचाचा ठाव
पक्त निधाली या क्वाकी
मायेच्या घरटेचात
त्रि होता उभाका
दाखून घेतले क्वतःला
पक्त तोडले ते पाखाण
पक्त भिडले अगानाला
पुढे आकाश भेदून
चिक्कन घेतले क्वतःला



निकिता दुर्गे
MSW IV Sem.

संघर्ष

नकोल कोणी कंभतीला
चालायचे उकटेच आहे
अपयश तुळे श्रम नव्हून
यशाकाठी लाभलोली ठेच आहे

कर्तबंडा झाला देण तकी
माझे फिळन हटू नकोक्स
तुळे कर्तव्य पाक पाडल्याक्स
कुणाच्या बापाला शिख नकोक्स

नको दोष देऊ क्वतःला
तुळ्याही दिवक्स उजाळेला
कांभाळ जवा या अश्रुंना
गाठ जवा क्वतःच्या क्वप्नांना

जागा होऊनी
तुळे तुलाच घडायचे आहे
नको सभजू कमजोर असा
तुळे तुला क्वतःला घडवायचे
आहे

निकिता लोखांडे
MSW IV Sem.

करावे असे काही

संकटाला कधी कवटाळायचं नक्षतं
त्याला काभोरे जाईचं असतं

कुणी नाव ठेवलं तकी थांडायचं नक्षतं
आपलं काम चालू ठेवायचं असतं

अपभानाने कधी कदवायचं नक्षतं
जिढ्ही यशा गाठायचं असतं

किराशी कधीच व्हायचं नक्षतं
चैतन्य ऋदैव फुलवायचं असतं

पाय ओढले मृणून पक्तायचं नक्षतं
पुढे पुढे चालायचं असतं

लोक निंदेला कधी घाबकायचं नक्षतं
आपलं कामर्थी दावदवायचं असतं

जीवनात बूप ककणा करण्यायोग्य
असतं
पण आपलं त्याकडे लक्ष नक्षतं

गागात कोणाला बोलायचं नक्षतं
प्रेमाजे जग जिंकायचं असतं

पायल काऊत
MSW I Year

क्षण

त्या हक्कून नेण्याच्या क्षणात
ते आठवून हक्कून गेले
आठवडा आठवता ते क्षण
क्वतःलाच विस्तर किंवा दिले

एवढ्या आयुष्यात प्रेमाचा विचारही केला नाही
काकण प्रेम जणू काहीच नाही
आयुष्यात फक्त मैत्री कुटुंब आणि शिक्षण
बद्रे आधी यातच होते माझे प्रत्यक्ष क्षण

वेळेनुसार वेळ बदलली काळानुसार काळ जन्मे
कळले नाही या दोघांसोबत मी बदलली कन्से
पूर्वी मी माझी आणि माझ्या जवळची जिवलांची
सुखवात होते आणि आहे त्यांच्या प्रत्येक सोबत क्षणांची

आता कळले क्षण विसरण्यासाठी असतात
उकदा असलेल्या पुकाव्यात उक क्षण घात करतात
दूर झालेल्या व्यक्ती संबंधांची ते क्षण
जणू जहावे वाटतात

बदूप कमी पण मी आणि ती असलेले ते क्षण
आठवण छणून झाले आठवणीतले धन

फक्त ती आणि मी अकावी जेव्हा
वाटावे वेळ थांब तू इच्योच
या सोबतीच्या प्रत्येक या क्षणांना होऊ दे,
माझ्या अविक्षमवणातील भेट

असो दुकावा जवळ येत गेला
एकांताक्षी नाते जुळले
विचारांक्षी मैत्री झाली
पण क्रीवटी बदूप दूर ती निघून गेली

आई वडील आले माझ्या वाटचाला

बंगला गाडी गोली वाटनित भोठचाला
 घराजवळची बाबा मिळाली धाकटचाला
 सुपीक क्षीतीची जागा दिली छोठचाला
 किती माझे आभ्य आई-वडील आले माझ्या वाटचाला.... ||४||

पंच जमले होते आम्ही वाटणी ककताना
 आगीत तेळ ओतत होते आम्ही आंडताना
 आम्ही उल्सुक होतो हिक्का भागताना
 त्याना आनंद होत होता घर विभागलेल्या दिक्षताना
 क्षगळ्यात इनकंपती हवी होती भोठचाला
 किती माझे आभ्य आई वडील आले माझ्या आभ्याला.... ||५||


कंपती नावाकर करण्याची प्रत्येकाला झाली होती
 घाई आम्हाला कोण कांभाळेल आवोने छधात
 होते बाबा आई, आई-बाबा माझ्याकडे चला
 मुणायला पुढे कोणी क्षक्कला नाही मला ककतंच
 नव्हत माझ्या वाटचाला येईल काही
 दावा दाविने आईचे पंचांनी दिले धाकटचाला भाव
 आई-वडील आले माझ्या वाटचाला.... ||६||



क्षगळे क्षुक्षा झाले बनून ककोडपती फक्त आई-वडील
 हीच माझी भोठी कंपती आई-वडिलांच्या
 आवीर्दिनाने मला मिळाली कुवळ क्षांती कौवटी आई-वडिलांच्या
 आवीर्दि येईल कामी, किती
 नविभाला मी काहीच कमी नाही माझ्या क्षांत्याला
 किती माझे आभ्य आई वडील आले माझ्या वाटचाला.... ||३||

आठवण

कढी कोणाची कढी येईल काही कांगता येत नाही
 ती चांगलीही असू काकते किंवा वाईट ही असू काकते
 कढी कोणाची आठवण आली की
 आपण आपल्या विचार भंथनात कमून जाती
 जाणता अजाणता पुन्हा पुन्हा तेच ते आठवत काहती
 मग कदाचित काही वेळेक आपल्याला त्याचा त्राक्ष देवकील होतो
 ठक्कूनही ती आठवण विसरता येत नाही
 आठवणी नेहमीच विशेष असतात
 काही वेळेक आपण हक्कलेले दिवक्ष आठवून
 आपल्या डोळ्यात पाणी येते
 तक काही वेळेक आपण कडलेले दिवक्ष आठवून
 आपल्याला हव्यु येते
 तुमच्या आयुष्यात अकणाऱ्या प्रत्येक व्यतीला आताच
 मनापासून झेटा
 त्यांना नेहमी निकोप देताना आनंदाने निकोप द्या
 कदाचित उद्या तुम्ही किंवा ती व्यती नक्कील पण
 तुमच्या चांगल्या आठवणी तुमच्याबोबक नेहमीच
 अक्तील
 आणि लक्षात ठेवा आठवण आभाक देतील क्षपक्षी नाही



पायळ अंजनेनकाव डहाके

MSW IV SEM



क्रिक्षण घेतल्यावर नोकवी की
 नोकवीकाठी क्रिक्षण याचा भक्त नाही मेळ,
 क्रिकून... क्रिकून थकलो पण नोकवीची आली नाही तेळ
MPSC कक्षन अधिकारी होण्याची होती आशा,
 पाच वर्षे तयारी कक्षनही पढकी पडली निकाशा,
 प्रयत्न केला क्रूप पण क्षक्त व्हिवेतही लाभला नाही नंबर,
 प्रयत्न कक्षन मोडली आता कंबक,
 जागा असतात २० आणि फार्म वीक्स हजार,
 एका एका जागेकाठी भरतो उमेदवाराचा बाजार,
 नोकवीट्या बाजाराचा कलत नाही हा कगळा बद्रेळ,
 क्रिकून-क्रिकून थकलो पण नोकवीची आली नाही तेळ,
 मुणून मुणतो दोजा आपली आजी आकवी छवी,
 दाळन नोकवीची आस बसू नको दावी,
 क्लीझन दै वेगळा विचार जॉष पाहिजे तक बीए, बी.कॉम क्लीझन
 बी.एक.डब्ल्यू करबी.एक.डब्ल्यू कर



पक्षानंद उके
 वर्गक्रिक्षक बी.एक.डब्ल्यू। year

मतदान हा माझा हक्क

आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या लोकक्षांही क्राज्य पद्धतीने प्रत्येक आकर्तीय नागरिकाला भतदानाचा अधिकार दिला आहे भतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत भतदानाच्या हक्क बजावण्याकाठी भतदान करावे

आपल्या घरी गडी ठेवायचा असेल तरी आपण त्याची चौकक्षी कबतो भाहिती घेतो आणि त्यानंतरच त्याची निवड ककतो भग लोकप्रतिनिधी म्हणून पुढील पाच वर्षांकाठी ज्याची निवड ककायची आहे तो व्यक्ती कक्षी आहे ते पाहून आणि काकावाक विचार करून प्रत्येकाने भतदान करावे जो कोणी उमेदवाक निवडणुकीला उभा असतो त्याच्याबद्धलची भाहिती प्रक्षाक भाईयभातून आलेल्या त्याच्या क्षेंद्रभास्ति आलेल्या बातम्या प्रक्षाक क्षेंद्रात्यातून कार्यकामान्य माणूस विचार ककतो आणि निवडून लडविणाऱ्या उमेदवाकांमध्ये त्याला जो उमेदवाक योग्य वाटतो त्याला तो भतदान ककतो आपल्याला पाहिजे आहे अशी व्यक्ती निवडून घेणे हे भतदान करण्याच्या हातात अकते भतदानाच्या भाईयभातून ही क्षेंद्री कार्यकामान्य नागरिकांना भिन्नतील ही क्षेंद्री वाया न घालवता प्रत्येकाने त्याचा फायदा करून घ्यावा.

युवक भिन्नांनी आकृत देशाला युवकांचा देश म्हटले जाते म्हणून लोकक्षेंद्र्येच्या तुलनेत अंदाजे ४५ लोकक्षेंद्र्या ही युवकांची आहे काढाच्या जनगणनेत युवकाचा फाक भोठा क्षेंद्रभाग काहिलेला आहे लोकक्षांही क्षाकक्ष्या देशात भतदानाचे फाक भोठे भष्ट्वा असून या भतदान प्रक्रियेत युवकांनी भोठेच्या क्षेंद्र्येने क्षेंद्रभागी होणे भष्ट्वाचे आहे योग्य व पात्र उमेदवाक निवडून आणण्याकाठी व लोकक्षांही बळकटी कदण्याकाठी युवकांनी पुढाकाक घेणे आजची गरज आहे परंतु आजचा युवकांमध्ये याबाबत उढाकीन वाटते. नक्का पान भष्ट्यापान याच्या व्यक्तिनात अडकतो आपले कर्तव्य विक्षेपन जातो घोटाकर दाळकाठी व पैक्षाकाठी काजकीय डावपेचाला बळी पडतो हे कषीपर्यंत चालणाक आता हे थांबायला हवं युवकांनी जागृत ठायला हवे.

भतदान हा माझा हक्क आहे व भी तो बजावणाकच हे ब्रीदवाक्य प्रत्येक युवकाच्या विचारात आणले पाहिजे भिन्नांनी शिक्षणाचा अर्थ केवळ नोककी भिन्नदण नसून आपली वैचारिक पातळी कक्षम करणे ही आहे चांगल्या व वाईट मध्यला फक्क कमजून घेण्याची पात्रता निर्भय करणे ही आहे आणि त्यामुळे प्रत्येक युवकांनी आपल्या शिक्षणाचा फायदा कराजीत व काढ्हिताकाठी केला पाहिजे.

रिना जगताप
BSW VI Sem.

गुरुजी

आपल्या जीवनाला घडविण्याका कार्यात भोठे योगदान हा गुकचा असतो काकण कुटुंबां नंतर कार्यात जाकून काळ म्हणजेच अंदाजे वयाचे २३, २४ वर्षांपर्यंत व्यक्ती हा शाळा महाविद्यालयात असतो म्हणजेच गुकच्या आनिदियात असतो कुंभाक जसे भातीला आकाद देऊन त्याचे ऋषांतर भडकयात करतो तकेच गुक सुद्धा विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्न करतो परंतु काळानुकाळ हे चित्र बदलते दिसते. गुक-क्षिष्ठांच्या नात्याला दुकावा दिसून येतो गुकजी प्रतिष्ठा भानवानभान कमी होत असल्याचे दिसते विद्यार्थीही क्षिक्षकांची कटकट कामावणे, मी भार्दिक्रिनाची भानभाड नकोशी वाटते क्षिक्षणातील गांभीर्य विद्यार्थीमध्ये कमी होत आहे क्षिक्षण हे केवळ नोककी भिन्नवण्याचे काधन आहे असाच ग्राहक धरला जातो क्षिक्षण घेऊनही बेळजगाक आहे म्हटलं जात सुक्रियांकित बेळजगाक वंकल्पना वाढत आहे मुळात सुक्रियांकित व्यक्ती बेळजगाक कशी वाहू क्षक्ते काकण सुक्रियांकित याचा अर्थ असा आहे की त्यांनी क्षिक्षण योवयित्या घेतली आहे व त्या क्षिक्षणमुळे त्याच्यामध्ये जीवन जगण्याचे कौशल्य व वैचाकिक पातळी विकसित झाली आहे कर्व क्षिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला सककाकी नोककी पाहिजे म्हणून तो बेळजगाक आहे असं माझं भत आहे काकण इच्छाकाळी असेल, तर ककण्या साकळं क्रूप आहे आपण डिग्रीद्याकक क्षिक्षित होतो सुक्रियांकित नाही ज्यावेळी शाळा महाविद्यालयाचे क्षिक्षक वर्ब या विद्यार्थ्यांना घडविण्याकाठी प्रयत्न करतात त्यावेळी विद्यार्थीच्या प्रतिक्षाद काय असतो हे विचार करण्याकावेदे आहे एकदा व्याकुल्यानांला न बसता विद्यार्थी केलवे क्टेक्षन बक्स कटॅन्ड, व मित्रांकोबत गरपा भावतो किंवा भोबाईल क्षेळत बसतो कला कौशल्य अवगत करण्याच्या संदी सोइून देतो याचा परिणाम म्हणजे तो डिग्रीद्याकक क्षिक्षित होतो सुक्रियांकित नाही पूर्वीच्या क्षिक्षण प्रणाली संपूर्ण लक्ष क्षिक्षणावर असायचे गुकंच्या आढकयुक्त सनभान भिन्नायचा गुकचे वर्णन सुद्धा आढकी रन असायचे, त्यांच्यात विद्यार्थी घडवण्याची तकमेन असायची काही अपवाद वगळता आताची परिक्षिधती फाक सुधाकक आहे आज गुक क्षिष्ठा सोबत वरवा गुटवा वगळता अद्यपान कवतात ही क्षोकांतिका आहे विद्यार्थी व क्षिक्षकांनी आपापला गविना पाळणे आवश्यक आहे काकण गुकजी अशी व्यक्ती आहे यामध्ये सुजाण नागरिक घडविण्याची व सभाज निर्भितीची क्षमता आहे

कोमल परचाके
BSW II SEM



विद्यार्थ्यांनी समाजकार्याची ...

ही भूमी आहे थोर क्षंत युगपुकषांच्या पर्वाची
 मी इतकांहून ठेगाळी आहे काकण विद्यार्थ्यांनी आहे मी समाजकार्याची
 समाजकार्याचे द्विक्षणात घेतले
 समाजिक विकासाचे तंत्र
 एकमेका सहाय्य करके
 हाच भूलभंत्र
 क्राक्त्रीय पद्धतीने समस्याश्रक्त लोकांना
 मदत करणे हा आपला इयाक,
 मित्रांनी होउन कर्व क्षंघटित लळू या अन्यायाविकळू
 आणि कक्षन देशाचा विकास
 धर्म-पंथ जातीच्या नावाक्ताली नका पनवकू द्वेष
 आपण कर्व उकच आहोत या भावनेने ढूक करके ठेषेह.
 मी लढणार, मी जिंकणार काकण मी लेक तलपत्या सूर्याची आहे.
 मी जवा इतकांहून ठेगाळी आहे काकण मी विद्यार्थ्यांनी समाजकार्याची आहे

जयश्री तिकटक
 BSW VI Sem.



शब्द.....

क्रांतिच शिकवलय पडता पडता सावकायला,
 क्रांतिच शिकवलय वडता वडता हक्कायला,
 क्रांतिमुळेच होतो उक्ताद्याचा घात आणि
 क्रांतिमुळेच भिक्ते उक्ताद्याची आयुष्याभक्त साथ,
 क्रांतिमुळेच जुकतात मनामनाच्या ताका आणि
 क्रांतिमुळेच चढतो उक्ताद्याचा पाका,
 क्रांतिच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि
 क्रांतिमुळेच तकळते कष्टितकी डोळ्यात पाणी...
 म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
 जो मन जिंकेल तो जग जिंकेल

वैशाली सुधाकरकाव नवांजले
 (MSW IV Sem)

अस्तित्व.....

सुगंधाचे अक्षितत्व तेव्हा कमजते ...

जेव्हा दुर्बळ तुम्ही भोगाला अक्षेल...

वक्तूला सुद्धा गोडवा तेव्हाच येते...

जेव्हा त्या वक्तूलाठी पक्षिशम तुम्ही घेतले अक्षेल...

पाण्याच्या थेंबा थेंबाचे अक्षितत्व तेव्हाच दिसते

जेव्हा पुढे ति नाईल नदी होउन वाहते

आणि अझाचे महत्त्व तेव्हाच कळते

जेव्हा कमजते, जगात कर्वात जाकर व्यक्ती भुकेपाई भरते...

जीवनात कर्माची फुल तेव्हाच फुलते

जेव्हा मदतीची छीज तुम्ही कुठेतकी ऐकले अक्षेल

आणि आयुष्य तक तेव्हाच काफल्य होते,

जेव्हा तुमच्या कार्याच्या पकिणामानुके उबद्धाद्या चेहऱ्यावर छाक्य

फुलत अक्षेल.....

एका दिव्याचे तक अक्षितत्व तेव्हाच येते

जेव्हा काळाकुड अंदाक कुठेतकी पक्काळा अक्षेल.

आणि एक पाऊल पुढे टाकण्याचे महत्त्व तेव्हा कमजते

जेव्हा व्यक्ती भाऊंट एव्हेक्ट आठून पकत येते...

वैभव मानभोडे

BSW IV sem



गोत्याचा समुद्रकिनारा

भौत्याच्या सुंदर कागडी किनारी,

विद्यार्थ्याच्या क्वप्नांची आहेत वाकी.

पुक्तकांच्या ओळ्यातून काढी वेळ सुदून,

कागडी वान्यात भन उडतं हुक्पून

पूजा वानकडे

MSW IV sem

श्रीतकदीर्घा

श्रीतकदी दाजा क्षोत्रात वाबवाब वाबतो,
दिवकभव कष्ट कवतो.
धान्याच्या कंककणाक्ताठी दिवक वात्र श्रीत्रात वाबतो...
मला तक तो धान्यांच्या बंगल्याचा क्लेक्युकिटीज दिक्षतो ||
क्वतः उपाश्री वाहून पोटाला चिमटा देतो....
धान्य ते विकून जगाला बदायला देतो.
कृषीप्रद्यान देक्षात श्रीत्राचा दाजा मृणून व्याजतो...
अक्षा आपला श्रीतकदी दाजा असतो....

दिव्या जी. अवहाळे

MSW IV sem



अपयश आणि यशाच्या संघर्ष

आज अपयशी मिळाले म्हणून काय झाले
 कडतोक काय वेडवा अपयशाकाठी
 उठ हो उभा यशाच्या संघर्षकाठी
 चिंता क्लोड अपयशाची यशा आहे, तुळ्याच हाती,
 एकदा हकला म्हणूनी काय झाले
 पेटव पुन्हा एकदा तुळ्या जिद्दीचे मशील
 नकाकात्मक विच्याकाना क्लोड दुक नेऊनी
 सकाकात्मक विच्याकानी हकव या अपयशाला,
 पैज लाव क्वतः क्षी की हकवायचा
 अपयशाला आणि जिंकायच यशाला
 कटकंक यशाच उंच ब्रिक्कर आठाला
 विश्वास ठेव क्वतः ठव आणि हकव अपयशाला,
 अके वेडवा यशा आणि अपयशा
 सर्वाच्याच आयुष्यात अक्त आणि
 त्यात काही लोकांना ते वांकवाक मिळतं
 अक्त म्हणून काय आपण त्याचे दुक्त घेऊन
 बसायचे का ? नाही न भाणसाने हे कायम
 लक्षात ठेवायच की राईट वेळ ही
 सर्वाविकच अक्ते पण अनंत काळ नक्ते काळ वेळ ही छदल त बाहते
 काही क्षण दुःखाचे तक काही खुशाचे

प्राची काकडे
BSW IV sem



शैक्षणिक अभ्यास दौन्याचा अनुभव

डॉ. आबेडकर कॉलेज ऑफ कोशिल वर्क, वर्धा येथील अभ्यास दौन्या २७/४/२०२२ के १/०५/२०२२ होता या अभ्यास दौन्या मध्ये प्रा. आश्विष कातोरे, डॉ. विलास वाणी व दिपक मंगळदे आमच्या कोबत होते.

शैक्षणिक अभ्यास दौन्याची सुकवात आमची कात्रीच्या प्रवासा ने झाली होती. कात्रभक प्रवास कक्षन औरंगाबाद या ठिकाणी जायचे होते. त्यामुळे आम्ही कात्रीच्या प्रवासाला बसून सुकवात केली. कात्रीचा प्रवास नवीन अनुभव होता. त्यानंतर कात्रीच्या १०:३० च्या सुमारास एका मंदिरामध्ये आम्ही आमचे जेवन केले पुन्हा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवासाला निघाली. सर्व भित्र मैत्रिणी कोबत होते क्रूप गप्पा मारल्या भक्ती व डान्स केला सर्वांनी व कधी काकाळ झाली औरंगाबादास कधी पोहचलो कलजेच नाही तो कात्रीच्या प्रवासाचा माझ्यासाठी नवीन व क्रूप भजेद्याक अनुभव होता. त्यानंतर मला औरंगाबाद या ठिकाणातील समाजकार्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करत असणाऱ्या संस्था कक्षा प्रकारे काम करतात तसेच लाआश्याचे त्या संस्थेत कक्षा विकास होती या सर्व बाबीचा क्रूप चांगला अनुभव मला आला. त्यानंतर आम्ही औरंगाबाद वक्षन कोकण येथील मुकुट बीच ढापीली या दिशीने बसने प्रवासाला लागली, प्रवासाच्या दूरभ्यान तेथील कोतीची पद्धती व आपल्या आगातील कोतीची पद्धती किंती वेगवेगळ्या आहे. तिकडे घोणाकी पिके व त्यांच्या बोलीभाषेचे वेगवेगळे पाणी या सर्व गोषीचा माझ्यासाठी नवीन अनुभव होता समुद्र मी फक्त टीट्ही गोबाईल वक बघितला होता प्रत्यक्षात जेव्हा ऐली तेव्हा अस चाटलं की समुद्र आभाळाला टेकला आहे की काय? पाण्यात गेल्यावर ज्या लाटी (लाटा) पायाला क्षपर्दी कक्षन जात होल्या तेव्हा अस वाटायचं की लाटेकोबत मी पण जाणाक की काय? तकेच समुद्राच पाणी तोडात गेल्यावर अस वाटानं जणू मी भीठच किल्ला क्रूप क्रूप क्रूपट पाणी वाटत होतं बीच वकचा अनुभव हा माझ्यासाठी अतिक्षाय शीती काटणारा व मनोरंजनाचा होता. माझ्या शैक्षणिक अभ्यास दौन्यातील जंजिका किल्ला व कायगड किल्ला या दोन ठिकाणी ऐतिहासिक एक अनुभव असा होता की, जंजिका किल्ल्यावर बोटीने जावे लागले होते तो असंग पक्कलेला समुद्र व तेथील पाण्यात असलेल्या किल्ल्याची सकंचना बदून मला आश्वर्य वाटत होते कक्षा हा एवढा भोठा किल्ला पाण्यात बनदला असेल या गोषीचा मला प्रश्न पडला आत मधून कुद्धा किल्ल्याची सकंचना अतिक्षाय कुकेळ होती त्याकाळी तंत्रज्ञान कुद्धा विकसित नव्हते तकी समुद्रामध्ये किल्ला बांधलात्यानंतर आम्ही कायगड किल्ल्याच्या प्रवासाला निघालो कायगडाचा प्रवास हा क्रूप माझ्या आठवणीतला आहे ज्या गोषीला पुक्तकात वाचलं होतं ती प्रत्यक्षात बघायला मिळत आहे याचा मला क्रूप आनंद होत होता. गडावर्कील जाताना नागभोडी कक्ते, त्या उंच-उंच टेकइया मनाला भुकळ घालत होत्या.

घराची कचना अतिक्राय जुंजळी कवकपाची होती. कायगडावर आम्ही सर्व कोप ते नि गेलो कोप वे चा पण एक वेगळाच अनुभव होता कोप वे नी जात असताना बद्दलील आवाची कंकचना व हिककणी चा इतिहास माझ्या डोळ्याकमोळ दिक्षत होता पश्चिमी कडा भला आठवत होता कायगडावर गेल्यावर तेथील प्रत्येक गोषीची माहिती कमजून घेतली व कळल की छत्रपती शिंदाजी महाकाजांची दूकदृष्टी आपल्या प्रजा विषयी होती तेथील काजयाचा दक्खाक, दिवानी कक्ष मंदिर, पाण्याचे तलाव या सर्व गोषी प्रत्यक्ष बघण्यात रुप आनंद आणि कुतूहल पण वाटत होते. इतिहासात जकं वाचलं होतं त्याचप्रभागे किल्ल्यांचे कवकप होते पण किल्ल्यांचे कंवर्द्धन करणे आवश्यक आहे. या दोन किल्याचा माझा असा अनुभव होता.

कंकक युधाकर श्रीकामे
MSW IV sem





ऑक्सीजन पार्क येथे वृक्षसंवर्धनाचे काम करतांना विद्यार्थी

जलतङ्ग मा. राजेन्द्र सिंग यांची
सदिच्छा भेट



समाजकार्य विचार शिविर जामठा येथे उद्घाटन दरम्यान उपस्थित मान्यवर

एम.एस. डब्ल्यू ४ सेम चे विद्यार्थी
संस्था भेट माहिती घेतांना





एम.एस.डब्ल्यू ४ सेम अभ्यास दौरा दरम्यान
अवनी संस्था कोल्हापूर येथे भेटी
दरम्यानची क्षणचित्रे

उजाज संस्थे अंतर्गत कार्यक्रम घेतांना
सामुदायिक विकास विशेषिकरणाचे विद्यार्थी



भरोसा सेल पोलिस अधिकारी कार्यालय
वर्धा येथिल संस्था भेटी दरम्यान
माहिती घेतांना कुटुंब व बालकल्याण
विशेषिकरणाचे विद्यार्थी

संत गाडगे महाराज जयंती साजरीकरतांना
कर्मचारी वृद्ध व विद्यार्थी





क्षेत्रकार्य भेटी दरम्यान कुटुंबाची माहिती
घेतांना सामुदायिक विकास
विशेषिकरणाचे विद्यार्थी

रेडकॉस सोसायटी नागपूर
येथिल भेटी दरम्यान
मार्गदर्शक आणि कुटुंब व
बालअभ्यास विशेषिकरणाचे
विद्यार्थी



विनोबा भावे रुग्णालय
सावंगी मेघे येथील आय.सी. टी.सी.
केन्द्राला संस्था भेटी दरम्यान
बी.एस. डब्ल्यू १ सेम चे विद्यार्थी



संत गाडगे महाराज शिशुगृह लक्ष्मीनगर, वर्धा
येथिल भेटी दरम्यान
मार्गदर्शक आणि कुटुंब व
बालअभ्यास विशेषिकरणाचे
विद्यार्थी



व्यसनमुक्ती केन्द्र नागपूर
येथील संस्था भेटी दनम्यान
एम.पी.एस.डब्ल्यू विशेषिकरणाचे
विद्यार्थी व मार्गदर्शक



संस्था भेटी दनम्यान
एम.पी.एस.डब्ल्यू विशेषिकरणाचे
विद्यार्थी

एच.आय.व्ही. एड्स नियंत्रण सोसायटी, वर्धा
येथील संस्था भेटी दनम्यान
एम.पी.एस.डब्ल्यू विशेषिकरणाचे
विद्यार्थी व मार्गदर्शक



आदर्श गाव पाटोदा छत्रपती संभाजी नगर
येथील संस्था भेटी दरम्यान
बी. एस. डब्ल्यू ६ सेम चे विद्यार्थी



प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित
काव्य संमेलनाला उपस्थित मान्यवर कवी



रेल्वे स्टेशन वर्धा येथे सुरक्षासप्ताह अंतर्गत
पथनाट्य सादर करतांना



आतंरमहाविद्यालय स्पर्धे दरम्यानयशवंत महाविद्यालय
येथे पथनाट्य सादर करतांना विद्यार्थी



सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान बळिस वितरण
करतांना मान्यवर



नंक मुल्याकंन समिती समोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर
करतांना विद्यार्थी



वार्षिक क्रिडा महोत्सवा दरम्यान विविध क्रिडा स्पर्धेत खेळतांना विद्यार्थ्यांचे क्षणचित्रे



स्कूल लैब घेतांना मार्गदर्शक व विद्यार्थी



विद्यापीठीय परिक्षे दरम्यानचे क्षणचित्र



अभ्यास दौरा दरम्यान
प्रतापगड जि. सातारा येथे भेट देतांना
बी एस डब्ल्यु ६ सेम चे विद्यार्थी



महाविद्यालयाच्या ग्रंथालयात
विविध पुस्तकांचे अवलोकन करतांना
विद्यार्थी



क्षेत्र कार्य दरम्यान
स्वयं रोजगार करणाऱ्या महिलेची मुलाखत
घेतांना विद्यार्थीनी

जागतिक महिलादिनाचा कार्यक्रम सादर करतांना
सामुदायिक विकास विशेषिकरणाचे
विद्यार्थी



मुलांचे निरिक्षण गृह/बालगृह
छत्रपती संभाजी नगर येथे
अभ्यास दौरा दरम्यान
बी एस डब्ल्यु ६ सेम चे विद्यार्थी



महाविद्यालयाच्या वाचन कक्षामध्ये
वाचन लेखन करतांना विद्यार्थी





RTMNU, Nagpur Affiliated
Subhedar Ramji Ambedkar Education Society, Wardha
Dr. Ambedkar College of Social Work, Wardha
(NAAC Accredited by B++)

Mahatma Phule Colony, Sawangi (Meghe), Road, Wardha 442001
Ph: 07152-242904, Email : princi.dracsw@gmail.com, Website: www.dracsw.com

Courses

- BSW (Bachelor of Social Work)
- MSW (Master of Social Work)
- Ph.D. (Social Work)

**Centre of Yashwantrao Chavan
Open University**

- B.Sc., M.Sc. (Math, Chemistry, Physics)
- M.A. (Education)

Our Extension Activities

Subhedar Ramji Ambedkar Community Library
Krantijyoti Savitramai Phule Free Competitive Coaching Centre
Dr. Babasaheb Ambedkar Social Research Cell
Internal Quality Assurance Cell (IQAC)
Bright Life Career Guidance & Counselling Cell

Women Study & Service Centre
National Service Scheme (NSS)
Student Welfare Cell
Staff Development Club
Alumni Association